

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अन्वये  
माहिती अधिकारी व अपिलीय प्राधिकारी यांच्या  
नावाचे फलक लावणेबाबत.

**महाराष्ट्र शासन**  
सामान्य प्रशासन विभाग,  
परिपत्रक क्रमांक: अहत-१००८/प्र.क्र.१८/०८/११-अ,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,  
दिनांक :- १५ मे, २००८.

**शासन परिपत्रक :-**

माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये नियुक्त करण्यात आलेल्या माहिती अधिकारी आणि अपिलीय प्राधिकारी यांच्या नावांचे फलक अनेक क्षेत्रीय कार्यालयांमध्ये लावण्यात आलेले नाहीत असे मा.मुख्यमंत्री यांनी घेतलेल्या बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले. मा.मुख्यमंत्र्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. फलक लावण्याचे काम पूर्ण झालेले नाही, अशा ठिकाणी फलक लावण्याची कार्यवाही पुढील एक महिन्याच्या कालावधीत पूर्ण करावी असे निदेश मा.मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

२. सदर बैठकीमध्ये माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या नियम ४ खाली आवश्यक ठरविण्यात आलेली शासकीय कार्यालयांबाबतची १७ मुद्यांबाबतची माहिती अनेक कार्यालयांनी राज्य शासनाच्या वेबसाईटवर नोंदविलेली नाही असे निदर्शनास आणून देण्यात आले. अशी माहिती प्रसिद्ध केली नसल्यास ती राज्य शासनाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी अशा सूचना मा.मुख्यमंत्र्यांनी दिल्या. सदर माहिती वेळोवेळी अद्ययावत करण्यात यावी असेही निदेश बैठकीत देण्यात आले.

३. वरील निदेशास अनुलक्षून मंत्रालयीन विभाग तसेच त्यांच्या अधिपत्याखालील सर्व क्षेत्रीय कार्यालये यामध्ये माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अन्वये आवश्यक असलेले जन माहिती अधिकारी व अपिलीय प्राधिकारी यांचे फलक लावले जातील. तसेच माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या नियम ४ खालील १७ बाबींची माहिती प्रसिद्ध करणेबाबत सर्व प्रशासकीय विभागांच्या सचिवांनी कार्यवाही करावी असे या परिपत्रकाद्वारे निदेशित करण्यात येत आहे. ही कार्यवाही पूर्ण करण्यासाठी तसेच माहिती वेळोवेळी अद्ययावत केली

जाईल हे पाहण्यासाठी प्रत्येक विभागाने एक नोडल अधिकारी नेमावा. नोडल अधिकारी नेमण्याबाबतचे आदेश शासनाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात यावे.

४. याबाबतचा पूर्तता अहवाल सर्व सचिवांनी सामान्य प्रशासन विभाग, कार्यासन क्रमांक ११-अ कडे दिनांक ३१ मे, २००८ पर्यंत पाठवावा.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

  
( सतीश त्रिपाठी )  
अपर मुख्य सचिव (सेवा)

प्रति,

राज्यपालांचे सचिव,  
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,  
उप मुख्यमंत्र्यांचे सचिव,  
सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव/स्वीय सहायक,  
मुख्य सचिव/अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/ सचिव मंत्रालयीन विभाग,  
\* प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ न्याय शाखा), मुंबई,  
\* प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई,  
\* प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,  
\* सचिव, महाराष्ट्र विधानसभा सचिवालय, मुंबई,  
\* सचिव, महाराष्ट्र विधानपरिषद सचिवालय, मुंबई,  
\* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,  
\* सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई,  
सर्व मंत्रालयीन विभाग,  
सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,  
निवड नस्ती,

-----  
\* पत्राने